



February 3, 2026

The General Manager
Corporate Relations Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai – 400 001
Scrip Code: 500770

The Manager
National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza
Bandra-Kurla Complex
Bandra (E)
Mumbai – 400 051
Symbol: TATACHEM

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement - Unaudited Consolidated and Audited Standalone Financial Results for the third quarter and nine months ended December 31, 2025

The Board of Directors at their Meeting held on Monday, February 2, 2026, *inter alia*, approved the Unaudited Consolidated and Audited Standalone Financial Results of the Company for the third quarter and nine months ended December 31, 2025.

The said financial results were published in the following newspapers on February 3, 2026:

- i. Business Standard (English)
- ii. The Free Press Journal (English)
- iii. Navshakti (Marathi)

A copy of the results published is attached herewith. These are also being made available on the website of the Company at www.tatachemicals.com.

You are requested to take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,
For Tata Chemicals Limited

Jeraz E. Mahernosh
Company Secretary
(FCS 7008)

Encl.: as above

TATA CHEMICALS LIMITED

Bombay House 24 Homi Mody Street Fort Mumbai 400 001
Tel 91 22 6665 8282 Fax 91 22 6665 8143/44 www.tatachemicals.com
CIN : L24239MH1939PLC002893



KIC METALIKS LIMITED

CIN: L01409WB1986PLC041169

Regd. Office : Om Tower, 32 J.L. Nehru Road, 3rd Floor,
Room No. 304, Kolkata - 700071; E-mail id : info@kicmetaliks.com

Tel. : 033-35173005, Website : www.kicmetaliks.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2025

Sl. No.	Particulars	(Rs. in lakhs)					
		Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended	
		31.12.2025	30.09.2025	31.12.2024	31.12.2025	31.12.2024	31.03.2025
1.	Total revenue from operations	20,143.93	18,241.73	12,504.25	53,586.04	53,818.94	71,723.22
2.	Net Profit for the period (before Exceptional and/or Extraordinary items)	103.02	15.40	(637.16)	(39.38)	(544.49)	(1,163.42)
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	103.02	15.40	(637.16)	(39.38)	(544.49)	(1,163.42)
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	68.97	8.08	(270.20)	(38.37)	(169.54)	(609.36)
5.	Total comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	69.00	8.12	(269.96)	(38.27)	(168.40)	(609.19)
6.	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 2/- per share)	709.92	709.92	709.92	709.92	709.92	709.92
7.	Other Equity	-	-	-	-	-	16,696.39
8.	Earnings per share (Face Value of Rs. 2/- per share)	0.19	0.02	(0.76)	(0.11)	(0.48)	(1.72)

Notes:
1. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2025 is available on the Stock Exchange website, i.e. www.bseindia.com and on the Company's website at www.kicmetaliks.com.
2. The above Unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on **February 2, 2026**. The same has also been reviewed by the Statutory Auditors of the Company.
3. The above Unaudited Financial Results have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Ind-AS notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended from time to time and other generally accepted accounting practices and principles.
4. The Company has only one reportable business segment i.e."Iron & Steel and allied products." Accordingly, separate segment information as per Ind AS 108 are not applicable.
5. Figures of the previous quarter/year have been re-arranged, re-grouped and recasted to conform to current period classification, wherever necessary.

By Order of the Board
For KIC Metaliks LimitedDate : February 2, 2026
Place : KolkataRadhey Shyam Jalan
Chairman and Managing Director
DIN : 00578800

INCRED FINANCIAL SERVICES LIMITED

Corporate Office and Registered Office: Unit 1203, 12th Floor, B wing, The Capital, Plot No C-70, G Block, Bandra Kurla Complex, Mumbai, India, 400051

CIN: U67190MH1995PLC360817 | Email: incred.compliance@incred.com | Contact: 022 6844 6100 | Website: www.incred.com

Extract of Unaudited Standalone Financial Results for the quarter ended December 31, 2025

Sr. No.	Particulars	Standalone		
		Quarter Ended December 31, 2025 (Unaudited)	Quarter Ended December 31, 2024 (Unaudited)	Year Ended March 31, 2025 (Audited)
1	Total income from operations (net)	64,364.32	51,990.57	1,871,96.62
2	Net Profit / (Loss) from ordinary activities (before tax and extraordinary items)	14,762.78	13,919.16	50,132.69
3	Net Profit / (Loss) from ordinary activities before tax (after Extraordinary items)	14,762.78	13,919.16	50,132.69
4	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax and extraordinary items	10,962.92	10,496.36	37,216.97
5	Total Comprehensive Income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	10,314.18	10,711.13	36,535.80
6	Paid up Equity Share Capital	49,053.23	48,831.01	48,831.01
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	3,59,607.92	3,14,009.80	3,22,729.00
8	Securities Premium Account	113,467.91	109,690.13	109,690.13
9	Net Worth*	3,85,933.10	3,28,198.78	3,39,786.06
10	Paid up Debt Capital/Outstanding Debt	1015,798.29	709,902.99	8,35,650.74
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
12	Debt Equity Ratio	2.63	2.16	2.46
13	Earnings Per Share (of INR 10/- each) for continuing operations and discontinued	-	-	-
	Basic (INR) (not annualised for quarterly data):	2.24	2.15	7.62
	Diluted (INR) (not annualised for quarterly data):	2.24	2.15	7.62
14	Capital Redemption Reserve	NIL	NIL	NIL
15	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA
16	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA
17	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA

*Net worth is paid up equity share capital plus reserves less deferred tax asset, goodwill and intangible assets.

Notes:
a. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2025, filed with the Stock Exchange(s) under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available at www.incred.com, www.bseindia.com and www.nseindia.com.
b. For the items referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the BSE Limited and National Stock Exchange of India Limited and can be accessed on the URLs www.bseindia.com and www.nseindia.com.
c. The above Unaudited financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at their respective meetings held on January 31, 2026.
d. Earnings per equity share for the quarter ended December 31, 2025 and December 31, 2024 have not been annualised.

For and on behalf of Board of Directors of
InCred Financial Services Limited
Sd/-
Bhupinder Singh
Whole-Time Director and CEO
DIN: 07342318Place: Mumbai
Date: January 31, 2026Scan the QR Code to view the Financial
Results on the website of the CompanyExtracts of Statement of Consolidated Financial Results
for the quarter and nine months ended 31 December, 2025

(₹ in crore)

Particulars	Quarter ended 31 December, 2025 (Unaudited)	Quarter ended 30 September, 2025 (Unaudited)	Quarter ended 31 December, 2024 (Unaudited)	Nine months ended 31 December, 2025 (Unaudited)	Nine months ended 31 December, 2024 (Unaudited)	Year ended 31 March, 2025 (Audited)	Not annualised		Annualised	
							Quarter Ended 31 December, 2025 (Unaudited)	Quarter Ended 31 December, 2024 (Unaudited)	Year Ended 31 March, 2025 (Audited)	
1.	Revenue from continuing operations	3,550	3,877	3,590	11,146	11,378	14,887			
2.	Profit/(loss) from continuing operations before exceptional items, share of profit of joint ventures and associate and tax	(56)	246	34	508	553	492			
3.	Profit/(loss) from continuing operations after exceptional items, before share of profit of joint ventures and associate and tax	(110)	181	(36)	389	483	367			
4.	Profit/(loss) from continuing operations before tax	(73)	236	(4)	523	613	521			
5.	Profit/(loss) from continuing operations after tax	(69)	154	(21)	401	421	354			
6.	Profit from discontinued operations after tax	-	-	-	15	33				
7.	Profit/(loss) for the period (5 + 6)	(69)	154	(21)	401	436	387			
8.	Total comprehensive income for the period	884	147	(483)	2,068	(35)	(114)			
9.	Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	255	255	255	255	255	255			
10.	Other equity and Non-controlling interests						22,246			
11.	Securities premium account	1,259	1,259	1,259	1,259	1,259	1,259			
12.	Net worth	24,190	23,331	22,601	24,190	22,601	22,501			
13.	Outstanding debt	7,617	7,495	6,722	7,617	6,722	7,072			
14.	Earnings per share	-	-	-	-	-	-			
	- Basic and Diluted (for continuing operations) in ₹	(3.65)	3.02	(2.08)	9.26	10.83	7.93			
	- Basic and Diluted (for discontinued operations) in ₹	-	-	-	-	0.59	1.30			
	- Basic and Diluted (for continuing and discontinued operations) in ₹	(3.65)	3.02	(2.08)	9.26	11.42	9.23			
15.	Debt equity ratio (no. of times)	0.31	0.32	0.30	0.31	0.30	0.31			
16.	Debt service coverage ratio (no. of times)	2.49	2.18	1.78	2.77	2.69	2.71			
17.	Interest service coverage ratio (no. of times)	2.36	3.73	2.93	3.50	3.82	3.47			

Extracts of Statement of Standalone Audited Financial Results
for the quarter and nine months ended 31 December, 2025

(₹ in crore)

Chase Bright Steel Ltd.
Regd. Office: D-115, Steel Chamber,
Plot No. 514, 5th Floor, Market Complex,
Kalmati, 410228, Mumbai, India
Mob. +91 (0) 98202 11194
Email: info@chasebrightsteel.com
Website: www.chasebrightsteel.com
CIN: L9999MH1959PLC011479

NOTICE
Notice is hereby given pursuant to regulation 29 read with regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015 that the meeting of Board of Directors will be held on Monday, 9th February, 2026 via audio-visual means to consider interalia and take on record the Unaudited Financial Result for the quarter ended on 31st December, 2025.

We further advise that the trading window will remain closed for all the directors, designated persons and insiders in accordance with the code of conduct for prohibition of insider trading from 1st January, 2026 to 11th February, 2026 (both days inclusive). The said information is also available on the company's website.

Place: Mumbai
Date: 02.02.2026

For Chase Bright Steel Ltd.
Sd/-
Nidhi Jain
Company Secretary & Compliance Officer

SBI भारतीय स्टेट बैंक
State Bank of India

[Rule 8(1)] POSSESSION NOTICE [for Immovable Property]
Whereas, The undersigned being the Authorised Officer of the State Bank of India under the Securitization and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13 (1) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice to the borrowers to repay the amount mentioned in the notice with further interest as mentioned below, within 60 days from the receipt of the said notice.

The borrower, having failed to repay the amount, notice is hereby given to the under noted borrowers and public in general that undersigned has taken **Symbolic Possession of the property** described herein below in exercise of powers conferred on him under section 13 (4) said Act read with rule 8 & 9 of the said rules on **Date 02/02/2026**. The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will subject to charge of State Bank of India for the amounts and further interest thereon mentioned against account herein below:

Sl. No.	Name of the Borrower & Loan Account No.	Date of 13(2) Notice and Amount	Description of properties
1.	Mrs Vidya Yashwant Sarmalkar (Account No: 43703319713)	10.10.2025 / Rs 20,26,117/- (Rupees Twenty Lakhs Twenty Six Thousand One Hundred & Seventeen Rupees Only) within 60 days with further interest, cost, charges etc.	Flat No 206, 2nd Floor, Hill Crest Apartment Survey No 175, Plot No. 22, Dilkap Collage Road, Village- Mandapur, Nerul, Tal Karjat, Dist Raigad, Maharashtra, Pin 410101.
2.	Mrs Vidya Yashwant Sarmalkar (Account No: 43703042727)	10.10.2025 / Rs 20,30,886.00/- (Rupees Twenty Lakhs Thirty Thousand Eight Hundred & Eighty Six Rupees Only) within 60 days with further interest, cost, charges etc.	Flat No 106, 1st Floor, Hill Crest Apartment Survey No 175, Plot No-22, Dilkap Collage Road, Village- Mandapur, Nerul, Tal Karjat, Dist Raigad, Maharashtra, Pin 410101.

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.
Date: 02-02-2026, Place: Raigad

Authorised Officer, State Bank of India

CHALET
HOTELS

Chalet Hotels Limited

CIN: L55101MH1986PLC038538,
Registered office: Raheja Tower, Plot No. C-30, Block 'G', Next to Bank of Baroda, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400 051. Email ID: investorrelations@chalethotels.com, website: www.chalethotels.com



EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2025

Sr No	Particulars	Quarter Ended			Nine months ended			Year ended (Rs. in million)
		31 December 2025	30 September 2025	31 December 2024	31 December 2025	31 December 2024	31 March 2025	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1.	Total Income from Operations	5,892.11	7,438.21	4,644.55	22,413.70	12,167.47	17,541.22	
2.	Net Profit for the period (before tax)	1,672.36	2,049.45	1,183.50	6,407.93	2,754.91	4,343.11	
3.	Net Profit for the period after tax	1,240.68	1,548.19	965.23	4,820.15	186.59	1,424.94	
4.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,244.91	1,547.51	963.14	4,823.03	180.30	1,423.51	
5.	Paid up Equity Share Capital	2,187.53	2,186.85	2,184.28	2,187.53	2,184.28	2,184.55	
6.	Reserves (excluding Revaluation Reserve)	33,132.65	31,964.59	26,994.57	33,132.65	26,994.57	28,277.92	
7.	Securities Premium Account	20,259.73	20,240.55	20,167.89	20,259.73	20,167.89	20,173.51	
8.	Net worth	35,314.04	34,145.53	29,173.51	35,314.04	29,173.51	30,457.02	
9.	Outstanding Debt	23,869.23	24,417.11	22,267.87	23,869.23	22,267.87	25,542.97	
10.	Outstanding Redeemable Preference Shares	-	595.80	1,961.41	-	1,961.41	1,969.02	
11.	Debt Equity Ratio (in times)	0.68	0.72	0.76	0.68	0.76	0.84	
12.	Earnings Per Share (of Rs 10/- each)-							
13.	1. Basic (*not annualised) (in ₹)	*5.67	*7.08	*4.42	*22.05	*0.86	6.53	
14.	2. Diluted (*not annualised) (in ₹)	*5.66	*7.07	*4.42	*22.01	*0.86	6.52	
15.	Capital Redemption Reserve	2,160.00	1,560.00	160.00	2,160.00	160.00	160.00	
16.	Debenture Redemption Reserve	-	-	-	-	-	-	
17.	Debt Service Coverage Ratio	1.68	2.20	0.97	1.94	0.82	0.82	
18.	Interest Service Coverage Ratio	5.94	6.78	4.67	6.80	4.65	4.85	

Notes:

1) The above results are in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act 2013, read with the relevant Rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India.

2) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 02 February 2026

3) Key numbers of Standalone Financial Results

Sr No	Particulars	Quarter Ended			Nine months ended			Year ended (Rs. in million)
		31 December 2025	30 September 2025	31 December 2024	31 December 2025	31 December 2024	31 March 2025	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1.	Total Income	5,310.03	7,210.61	4,457.42	21,216.73	11,768.95	16,817.16	
2.	Profit before income tax	1,675.99	2,223.45	1,273.14	6,614.13	2,998.61	4,699.79	
3.	Profit for the period / year	1,265.34	1,675.13	1,019.19	4,985.86	381.37	1,715.71	

4) The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter and nine months ended 31 December 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Statement of Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine months ended 31 December 2025 (including line items under Regulation 52(4) of the Listing Regulations) are available on the websites of the Stock Exchange(s) at www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website at www.chalethotels.com.

For Chalet Hotels Limited
(CIN - L55101MH1986PLC038538)

Sd/-
Shwetank Singh
Managing Director & CEO
(DIN. 02976637)

PLACE : MUMBAI

DATE : 02 FEBRUARY, 2026

ATHIVA
HOTELS & RESORTS

**JOY IS ON
the HOUSE**

ATHIVA.COM

TATA
Extracts of Statement of Consolidated Financial Results
for the quarter and nine months ended 31 December, 2025
(₹ in crore)

Particulars	Quarter ended 31 December, 2025 (Unaudited)	Quarter ended 30 September, 2025 (Unaudited)	Quarter ended 31 December, 2024 (Unaudited)	Nine months ended 31 December, 2024 (Unaudited)	Nine months ended 31 December, 2025 (Unaudited)	Year ended 31 March, 2025 (Audited)
	Not annualised					
1. Revenue from continuing operations	3,550	3,877	3,590	11,146	11,378	14,887
2. Profit/(loss) from continuing operations before exceptional items, share of profit of joint ventures and associate and tax	(56)	246	34	508	553	492
3. Profit/(loss) from continuing operations after exceptional items, before share of profit of joint ventures and associate and tax	(110)	181	(36)	389	483	367
4. Profit/(loss) from continuing operations before tax	(73)	236	(4)	523	613	521
5. Profit/(loss) from continuing operations after tax	(69)	154	(21)	401	421	354
6. Profit from discontinued operations after tax	-	-	-	-	15	33
7. Profit/(loss) for the period (5 + 6)	(69)	154	(21)	401	436	387
8. Total comprehensive income for the period	884	147	(483)	2,068	(35)	(114)
9. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	255	255	255	255	255	255
10. Other equity and Non-controlling interests	1,259	1,259	1,259	1,259	1,259	1,259
11. Securities premium account	24,190	23				

